

# महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक ०५ एप्रिल, २०१६ / चैत्र १६, १९३८ ( शके )

- (१) मुख्यमंत्री  
(२) गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री } यांचे प्रभारी विभाग

प्रश्नांची एकूण संख्या - १५

बल्लारपुर व राजूरा (जि.चंद्रपूर) तालुक्यातील गोवरी व पवणी  
कोळसा खाणीत दारुगोळ्यांचा वापर करून करण्यात येत  
असलेल्या स्फोटामुळे घरांना तडे गेल्याबाबत

- (१) \* ४६३८२ अॅड.संजय धोटे (राजूरा) : सन्माननीय खनिकर्म मंत्री पुढील  
गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) बल्लारपुर व राजूरा (जि.चंद्रपूर) तालुक्यातील वे.को.ली. क्षेत्रांतर्गत येत  
असलेल्या गोवरी व पवणी कोळसा खाणीत नियमांपेक्षा जास्त प्रमाणात  
दारुगोळ्यांचा वापर स्फोट घडविण्यासाठी करण्यात येत असल्यामुळे या गावातील  
शिवाजी महाविद्यालयाच्या इमारतीला व अनेक घरांना स्फोटाच्या तीव्रतेमुळे  
तडे गेल्याचे माहे डिसेंबर, २०१५ च्या तिसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले आहे,  
हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय काय आढळून आले व त्यानुषंगाने राजूरा  
तालुक्यातील गावांना स्फोटामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याबाबत कोणती  
कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) हे खरे नाही.  
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**माहिमच्या (मुंबई) शीतलादेवी येथील बेस्टच्या विद्युत संग्रही  
 केंद्राकरीता राखीव असलेल्या भूखंडाबाबत**

(२) \* ४४०८७ श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सुनिल शिंदे (वरळी),  
 श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील  
 गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) माहिमच्या (मुंबई) कॅम्पन प्रकाश कोटणीस मार्ग जंक्शन अर्थात शीतलादेवी  
 येथील बेस्टच्या विद्युत संग्रही केंद्राकरीता राखीव असलेला बेस्ट मालकीचा  
 भूखंड क्र. १६ बी (६०० चौ.मीटर) येथील जागेवर खाजगी विकासकाने एसआरए  
 प्रकल्प उभारून बेस्टची फसवणूक केल्याची घटना माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा  
 त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, खाजगी विकासकाने नऊ वर्षांचा कालावधी उलटूनही बेस्टला  
 जमीन हस्तांतरित केली नसल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,  
 (३) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,  
 (४) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुषंगाने दोषी विरोधात  
 कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,  
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) हे खरे नाही.

जी/उत्तर विभाग माहिम येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या  
 अंतिम भूखंड क्र. ९५ (भाग,) ९६ अ (भाग), ९६(ब) व ९७ नगर रचना योजना-II  
 या ५५२८.७७ चौ.मी. भूखंडावर श्री. गणसिध्दीविनायक सह.गृह. संस्थेची  
 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मेसर्स, घरंदाज बिल्डर्स या विकासकामार्फत  
 राबविण्यात येत आहे. मंजूर विकास नियोजन आराखड्यानुसार सदरहू योजनेत  
 समाविष्ट भूखंडावर Fire Brigade Station व BEST Receiving  
 Station चे बांधकाम सापेक्ष आरक्षण अंतर्भूत आहे. तथापि, सदरचे बांधकाम  
 अद्याप विकासकाने केलेले नाही.

(२) बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली १९९१ मधील तरतुदीनुसार उपरोक्त आरक्षणापोटी Fire Brigade Station साठी ८२९.३२ चौ.मी व BEST Receiving Station साठी ३५२.७३ चौ.मी. इतक्या बांधकाम क्षेत्राच्या इमारतीची तरतूद अभिन्यासात करण्यात आलेली आहे. तथापि सदर इमारती विकासकाने अद्याप बांधलेल्या नाहीत.

(३) सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या विकासकाने योजनेत केलेल्या विनापरवाना बांधकामाच्या अनुषंगाने तसेच योजनेतील PAP परस्पर विकल्याचे आढळून आल्याने विकासकावर महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदीनुसार माहिम पोलिस ठाणे येथे अनुक्रमे एफ.आय.आर क्रमांक ४१/२००९ व ४५०/२०१५ नोंदविण्यात आले आहेत. पहिल्या एफ.आय.आर. संदर्भात प्रकरण ४१-महानगर दंडाधिकारी न्यायालय येथे सद्यःस्थितीत न्यायप्रविष्ट आहे. दुसऱ्या प्रकरणाबाबत पोलिसांकडून कार्यवाही सुरु आहे.

(४) व (५) सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या विकासकाने केलेल्या उपरोक्त अनियमिततेच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचेकडे दि. २३/२/२०१६ रोजी सुनावणी घेऊन विकासक मेसर्स, घरंदाज बिल्डर्स यांची नेमणूक रद्द केली आहे. संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेस नवीन विकासक नेमण्याची परवानगी देण्यात आली आहे.

-----  
**मुंबईतील गिरण्यांच्या जागेचा विकास करताना विकासकांनी विकास नियंत्रण नियमावलीनुसार महानगरपालिकेकडे भूखंड हस्तांतरीत केले नसल्याबाबत**

(३) \* ४९३४४ श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वरळी (मुंबई) येथील सॅच्युरी मिल आणि एलफिस्टन, मुंबई येथील ज्युपिटर मिलच्या विकासकांनी तसेच दक्षिण मुंबईतील काही पंचतारांकित हॉटेल्स व्यवसायिकांनी गिरण्यांच्या जागेचा विकास करताना विकास नियंत्रण नियमावलीनुसार मनोरंजन मैदान, उद्यान, शाळा व महाविद्यालयांसाठी मुंबई महानगरपालिकेकडे भूखंड हस्तांतरीत केले नसल्याची बाब माहे फेब्रुवारी, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,  
 (३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले आहे त्यानुसार विकास नियंत्रण नियमावलीनुसार मनोरंजन मैदानांसाठी भूखंड हस्तांतरीत न करणाऱ्या विकासकांवर शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) अशी बाब नाही.

**सॅच्युरी मिल**

वरळी येथील सॅच्युरी मिलच्या जागेवरील अभिन्यासास बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजूरी दिलेली आहे. त्यानुसार म्हाडास देय असलेली जागा म्हाडास हस्तांतर झालेली आहे. मनोरंजनाच्या मैदानाची जागा ही सॅच्युरी मिल चाळीच्या जागेवर दर्शविण्यात आली असून सदर चाळीच्या विकासाच्या वेळी मनोरंजन मैदानाची जागा हस्तांतरीत करून घेण्यात येणार आहे. तसेच सॅच्युरी मिल चाळीच्या अंशतः जागेत महापालिका शाळा व क्रिडांगणासाठी आरक्षण असून सदर सॅच्युरी मिल चाळीच्या विकासकामाच्या वेळी विकास नियंत्रण नियमावलीनुसार आरक्षणाचे हस्तांतरण करून घेण्यात येणार आहे.

**ज्युपिटर मिल**

ज्युपिटर मिल ही राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने (एनटीसी) सात कापड गिरण्यांकरीता सादर केलेल्या एकीकृत विकास योजना अभिन्यासातील कापड गिरणी आहे. विकास नियंत्रण नियमावलीच्या कलम ५८ नुसार देय असलेली मनोरंजन मैदान व म्हाडास देय असलेली जागा ही अनुक्रमे इंडिया युनायटेड मिल २ व ३ आणि न्यू हिंद टेक्सटाईल मिल या कापड गिरण्यांमध्ये महानगरपालिका व म्हाडास हस्तांतरीत झालेली आहे.

**फिनिक्स मिल**

दक्षिण मुंबई येथील फिनिक्स मिल या कापड गिरणीच्या जागेवर पंचतारांकित हॉटेल उभारण्यात आले आहे. सदर मिलच्या जमिनीच्या विकासासंदर्भात विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम ५८ मधील तरतूदीनुसार म्हाडास व बृहन्मुंबई महानगरपालिकेस भूखंड देय होत नाही.

मंजूर विकास योजनेमध्ये मनोरंजनाचे मैदान व माध्यमिक शाळेचे आरक्षणे दर्शविण्यात आलेली आहेत. तथापि यापूर्वीच्या जुन्या विकास योजनेमध्ये शासनाकडील दि. ११/१२/१९८४ च्या अधिसूचनेन्वये फेरदबल करून मंजूर करण्यात आलेले आरक्षणांचे क्षेत्र व मंजूर विकास योजनेमधील आरक्षणांचे क्षेत्र यामध्ये तफावत असलेने त्याबाबतची दुरुस्ती सुधारित प्रारूप विकास योजना-२०३४ मध्ये प्रस्तावित करणेत येत आहे. त्यानंतर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूदीनुसार आरक्षणे हस्तांतरीत करून घेणेत येतील. (२) ते (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरात कार्यरत कंत्राटी सुरक्षा रक्षकांची विदर्भ प्रहार कामगार संघटनेने केलेली फसवणूक**

(४) \* ५०२१८ श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरात कार्यरत कंत्राटी सुरक्षा रक्षकांना, सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्याचे आमिष दाखवून विदर्भ प्रहार कामगार संघटनेने सुरक्षा रक्षकांकडून प्रत्येकी २,५०० रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी कामगार आयुक्तांनी, जिल्हा पोलिस अधिकांकडे दिनांक ९ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास तक्रार नोंदविली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) अंशतः खरे आहे. कारण अशा आशयाची प्राप्त झालेली तक्रार सरकारी कामगार अधिकारी तथा सचिव, चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, चंद्रपूर यांनी पोलीस अधिकांक, चंद्रपूर यांचेकडे पाठविल्यानंतर पोलीस अधिकांक, चंद्रपूर यांनी तक्रार नोंदवून घेतली आहे.

(२) होय, विदर्भ प्रहार संघटनेमार्फत केलेल्या फसवणूकी प्रकरणी भारतीय मजदूर संघाने केलेली तक्रार चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळाने पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचेकडे पाठविल्यानंतर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी सदरहू संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती हर्षल चिपळूणकर यांचे विरोधात एफआयआर क्र. ३३८/२०१६ अन्वये तक्रार नोंदविली असून फसवणूकीच्या प्रकरणाबाबत पोलीस यंत्रणेकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र ही आस्थापना चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळात नोंदित न झाल्याने मंडळाने त्यांचे विरोधात मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग. चंद्रपूर येथे दि. ३०/११/२०१५ रोजी खटला दाखल केला असून त्याची पुढील सुनावणीची तारीख दि. १०/५/२०१६ अशी आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**राज्यातील इमारत व इतर बांधकाम मजुरांना  
 आरोग्य विम्याचे संरक्षण देण्याबाबत**

(५) \* ४७४६६ श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील इमारत व इतर बांधकाम मजुरांची माहे ऑगस्ट, २०१५ पासून बंद झालेली समुह आरोग्य विमा योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी अहमदनगर व नाशिकच्या कामगार संघाच्या शिष्टमंडळाने दिनांक २५ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या आयुक्तांकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात सुमारे चार लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार असून बांधकाम मजुरांच्या आरोग्य विमा योजनेचा हप्ता शासनाने न भरल्याने ही योजना पाच महिन्यांपासून बंद पडली आहे, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी, कामगार मंडळाचे आयुक्त श्री. होनाजी जावळे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, चार हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम ठेवीद्वारे गुंतविणाऱ्या उक्त महामंडळाने, कामगारांकरीता करावयाच्या विविध उपाययोजना व विविध सोयी सवलती अद्यापी उपलब्ध करून न देण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाकडून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) होय, हे खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील एक लाख नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्यावर अवलंबित पाच कुटुंबियांसाठी रु. दोन लाख पर्यंतचा आरोग्य विमा दि. २१.०८.२०१४ रोजी काढण्यात आला होता. या योजनेचा कालावधी दि. २०.०८.२०१५ रोजी संपलेला आहे. तथापि, सदर विमा योजना यावर्षीही लागू करण्यासाठी कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

(३) मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध १८ कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. तसेच सदर योजनांच्या माध्यमातून त्यांना अनेक सोयी-सवलती उपलब्ध करून देण्याची कार्यवाही मंडळाकडून करण्यात येत आहे.

(४) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील विविध कल्याणकारी योजनांबरोबरच एक लाख नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्यावर अवलंबित पाच कुटुंबियांसाठी गतवर्षी रुपये दोन लाख पर्यंतचा आरोग्य विमा एक वर्षाकरिता काढण्यात आला होता. सदर योजनेचा कालावधी दि. २०.०८.२०१५ रोजी संपुष्टात आलेला आहे.

तथापि, प्रस्तुतची विमा योजना यावर्षीही लागू करण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राणेगाव (ता.तेल्हारा, जि.अकोला) येथील बौध्दावर  
घालण्यात आलेल्या बहिष्काराबाबत**

(६) \* ४०२५५ श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राणेगाव (ता.तेल्हारा, जि.अकोला) येथील तरुणाचा खून झाल्याप्रकरणी गावातील बौध्दांना जबाबदार धरून जातीयवादी प्रवृत्तींनी दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१५ रोजीपासून बौध्दांवर बहिष्कार घालून त्यांना जिवे मारण्याच्या व गाव सोडण्यासाठी धमक्या दिल्या असून महिलांचा विनयभंग करण्यात आल्यासंदर्भात तक्रारी करूनही पोलीसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली असून सदर प्रकरणी तहसिलदार यांनी ही दुर्लक्ष केल्याने पिडीत कुटूंबांनी बहिष्कार असह्य झाल्याने तीन महिन्यापूर्वी गाव सोडले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बौध्दांनी गाव सोडल्यानंतर जातीयवाद्यांनी त्यांची घरे जमीनदोस्त करून संसारापयोगी साहित्यांची चोरी केली, तरीही पोलीसांनी कोणतीच कारवाई केली नाही तसेच उक्त घटनेला तीन महिने उलटून गेल्यानंतर दिनांक १ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या दरम्यान तहसिलदारांनी गावात घेतलेल्या बैठकीला एकही बहिष्कारग्रस्त हजर नसल्याने बैठक निष्फळ ठरली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली आहे तसेच सदर प्रकरणी दखल न घेणाऱ्या पोलीस व महसूल अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस** : (१) राणेगाव (ता.तेल्हारा, जि.अकोला) येथे दि. २१.०९.२०१५ रोजी सवर्ण समाजातील तरुणाचा खून झाला होता. सदर गावामध्ये बौध्द समाजाचे अल्प लोकसंख्या व सवर्ण समाजाचे जास्त लोकसंख्या असल्यामुळे सदर खुनास बौध्द समाजास जबाबदार धरून सवर्ण समाजाने कामधंदा सांगणार नाहीत अशी भिती झाल्यामुळे काही लोक शेजारील गावांमध्ये पोट भरण्याकरीता गेले व काही लोक गावातच राहिले.



महिला अर्जदाराने पोलीस स्टेशन, तेल्हारा येथे दिलेल्या तक्रारीवरून दि. १०.११.२०१५ रोजी अदखलपात्र गु.र.नं. ५१७/१५ कलम ५०४, ५०६ भादंवि. प्रमाणे गुन्हा नोंद करून त्यातील गैरअर्जदार यांचेविरुद्ध शु.नं. २४७/१५ कलम १०७,११६ (३) सी.आर.पी.सी प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

(२) राणेगावात उपविभागीय अधिकारी, अकोट व पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन तेल्हारा यांनी शांतता सभा घेतली, तसेच तत्कालीन तहसिलदार, पोलीस निरीक्षक यांनी तहसिल कार्यालय, तेल्हारा येथे बौध्द समाजातील लोकांच्या उपस्थितीत सभा घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे समाधान करण्यात आले आहे. गावातून कामाकरीता निघून गेलेले बौध्द समाजातील लोक पुन्हा गावात आले असून, ते शेती व मोलमजुरी करून एकत्रित राहत आहेत.

(३) दिनांक २९.१२.२०१५ रोजी बौध्द समाजाचे लोकांचे घरे तोडून घरातील सामानाची विल्हेवाट लावल्याच्या फिर्यादीवरून ३ आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन, तेल्हारा येथे अप.क्र.३१३५/१५ कलम ३(१) (१०)(१५) अ.जा.ज.अ.प्र. कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर आरोपींनी बौध्द समाजाचे लोकांचे घरे पाडून अंदाजे रु. १६,००,०००/- चे नुकसान केले व पिडीतांचे घरावरील टीन, लोखंडी अँगल तसेच घरातील रु. २,००,०००/- चे सामानाची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात कलम ३ (१) (५) अ.जा.ज.अ.प्र. कायदा सह कलम ३४१, ४२७, ४५४, ४५७, ३८०, ५०६, ३४ भादंवि प्रमाणे समाविष्ट करण्यात आले आहे. गुन्ह्यातील तीनही आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास चालु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**शिर्डी संस्थानच्या प्रसादालयासाठी लागणारा तांदूळ आणि गहु  
खरेदीत अपहार झाल्याबाबत**

(७) \* ५१४८३ श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिर्डी संस्थानच्या प्रसादालयासाठी लागणारा तांदूळ आणि गहु यांचा सन २०१३-१४ च्या आर्थिक वर्षासाठी जुना सोनामसूरी (तांदूळ) रु.३२५१/- प्रति क्विंटल व नवीन सोनामसूरी रु. ३५७५/- प्रति क्विंटल व गहु रु. २२८९/- प्रति

क्विंटल या दराने पुरवठादारांचे दर निश्चित केले होते तसेच सन २०१४-१५ मध्ये माहे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी लागणारा जुना सोनामसूरी तांदूळ रु. ३४४०/- प्रति क्विंटल व गहु प्रति क्विंटल रु. २०७१/- असा दर निश्चित झाला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनांक ३१ मार्च, २०१४ अखेरीस करून ठेवलेल्या जास्त साठ्यामुळे जुना सोनामसूरी तांदूळ रु. ३८५१/- प्रति क्विंटल व नवीन सोनामसूरी रु. ३५७५/- प्रति क्विंटल व गहु रु. २२८९/- प्रति क्विंटल अशा चढ्या भावाचा माल सन २०१४-१५ चे दर कमी असताना देखील केवळ सन २०१३-१४ चा साठा जास्त असल्याने चढ्या भावाचा गहु व तांदूळ वापरावा लागला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कमी भावाचा तांदूळ व गहु असताना देखील केवळ चढ्या दराच्या मालाचा जास्त साठा असल्याने भाव फरक व भांडवल गुंतवणूकीमुळे संस्थानाला रु. ४३,४८,९२१/- इतके आर्थिक नुकसान सोसावे लागले असा आक्षेप शासनाने नेमलेल्या वैधानिक लेखापरिक्षकांनी नोंदविला असून तत्पूर्वीच माहे एप्रिल-मे २०१५ मध्ये तत्कालीन कार्यकारी अधिकारी यांनी सदर नुकसानीस जबाबदार असणारे अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस काढून व्यवस्थापन समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी यांचेकडे कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रस्तावावर ४ ते ५ महिने कोणतीही कार्यवाही न करता संस्थांनाच्या तत्कालीन कार्यकारी अधिकारी पदाची मुदत संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सदर प्रस्ताव व्यवस्थापन समितीसमोर ठेवून दिनांक ८ ऑक्टोबर, २०१५ चा निर्णय क्र. ३५४ मंजूर करून घेतला आणि नोटीस दिलेल्या अधिकाऱ्यांवरील कारवाई स्थगित केली, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) अंशतः खरे आहे.

सन २०१३-१४ साठी जुना सोनामसूरी तांदळाचे दर प्रति क्विंटल रु.३२५१/- नसून रु.३८५१/- होता.

(२) अंशतः खरे आहे.

मागील वर्षाचा साठा गृहीत धरून खरेदी ई-निविदा प्रक्रियेने राबविली जाते त्यानुसार सन २०१३-१४ मध्ये साधारण: तांदुळ १२०९९ क्विंटल व गहु १७९९८ क्विंटल इतका खरेदी केलेला आहे. सन २०१३-१४ मध्ये खरेदी केलेला गहु व तांदळामधुन शिल्लक राहिलेला साठा सन २०१४-१५ मध्ये वापरण्यात आला आहे. प्रसादालयामध्ये प्रति महिना साधारण १००० क्विंटल गहु व तेवढाच तांदुळ वापरला जातो परंतु सदरचा वापर भक्तांच्या होणाऱ्या गर्दीनुसार कमी जास्त होत असतो.

(३) अंशतः खरे आहे.

सन २०१३-१४ च्या लेखापरिक्षकांनी कोणत्याही प्रकारचे आक्षेप नोंदविला नाही. सदरचा आक्षेप हा सन २०१४-१५ चे लेखापरिक्षण करणाऱ्या लेखापरिक्षकांनी नोंदविला आहे. वैधानिक लेखापरिक्षकांनी काढलेल्या आक्षेपावर अनुपालन सादर करण्याची प्रक्रिया चालू आहे. संस्थांमधील खरेदी प्रक्रिया हि ई-निविदा काढून व मा.उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांची परवानगी घेऊन राबविली जाते.

(४) खरे नाही.

जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी वेळीच दिनांक १८.०९.२०१५ रोजी अध्यक्ष श्री.साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांना अहवाल सादर केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या सदर अहवालानुसार कारवाई करण्यात येत आहे.

(५) तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक अहवाल मागविण्यात आला आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन  
योजना लागू करण्याबाबत**

(८) \* ४०५७६ श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनेक इमारती जीर्ण व धोकादायक झाल्यामुळे तसेच कल्याण शहरातील ७४ झोपडपट्ट्या या आरक्षित जागेवर वसलेल्या असल्याने व काही ठिकाणी आरक्षित भूखंडावर चाळींचे

बांधकाम करण्यात आल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरीकांचे पुनर्वसन करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एस.आर.ए) लागू करावी अशी मागणी माहे जानेवारी, २०१६ मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरांनी मा.मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, झोपडी धारकांसाठी १९९५ पूर्वीच्या किंवा १९९५ नंतरच्या आणि २००० पर्यंतच्या झोपड्या अशा कट ऑफ लिस्ट डेट विषयी सुस्पष्टता नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त महापालिका क्षेत्रात ज्या इमारती व चाळी उभ्या राहिल्या आहेत त्यापैकी ६७,००० हजार बांधकामे बेकायदेशीर आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, एस.आर.ए. ही योजना केवळ मुंबई व ठाणे या भागासाठी मर्यादित असल्याने शासनाने ह्या योजनेचा कल्याण व एम.एम.आर.डी.ए. सभोवतालच्या परिसरातील झोपड्यांचा एस.आर.ए. मध्ये समाविष्ट करण्याबाबत धोरण निश्चित केले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) होय.

सदर निवेदनाच्या अनुषंगाने मा.महापौर यांना दि.५.२.२०१६ च्या पत्रान्वये या प्रकरणाची वस्तुस्थिती कळविण्यात आलेली आहे.

(२) नाही.

शासन अधिसूचना दि.०२.०५.२०१४ अन्वये संरक्षण पात्र झोपडीचा दि.१.१.१९९५ बदलून दि.१.१.२००० असा सुधारित करण्यात आला आहे. शासन निर्णय दि.१६.५.२०१५ अन्वये पात्रता तपासण्याची कार्यपध्दती स्पष्ट करण्यात आली आहे.

(३) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कळविल्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आहेत.

(४) व (५) मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरीत ७ महानगरपालिका व ८ नगरपालिका क्षेत्रांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याच्या दृष्टीने विविध बाबींचा सर्वकष विचार विनिमय

करून, तत्संबंधीत शिफारशी करण्यासाठी शासन निर्णय, गृहनिर्माण विभाग क्र.झोपुयो-२०१३/प्र.क्र.१७/झोपसु, दि.३०.०५.२०१४ अन्वये अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. सदरहू अभ्यासगटाच्या तीन बैठका संपन्न झाल्या आहेत. सदर अभ्यासगटाचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्राचा समावेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांच्या क्षेत्रामध्ये गृहनिर्माण विभाग शासन अधिसूचना दिनांक ११.०९.२०१४ अन्वये करण्यात आला आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेल्या गैरव्यवहाराची गुन्हा  
अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याबाबत**

(९) \* ४१००४ श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोटयवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी मा.मुख्यमंत्री यांनी माहे एप्रिल, २०१५ मध्ये गुन्हा अन्वेषण विभागाकडून चौकशीची घोषणा केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर घोषणा करून एक वर्षाचा कालावधी उलटला असूनही अद्यापही या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी न करण्याची कारणे काय आहेत व याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही, गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा नदीवरील  
शिंगणापूर योजनेच्या पाणी गळतीबाबत**

**(१०) \* ५१६३८ श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी) :** सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पंचगंगा नदीवरील शिंगणापूर योजनेसाठी माहे एप्रिल, १९९१ मध्ये ४४ कोटी रुपये खर्च करूनही पाणी गळतीमुळे अद्यापपावेतो ३० कोटी रुपयांचे पाणी वाया गेल्याचे दिनांक १७ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिंगणापूर योजनेमध्ये ८७ वेळा पाणी गळती झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पंचगंगा नदीवरील रु. ४४.४१ कोटी खर्चाच्या शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेस सन १९९९ मध्ये मंजूरी प्राप्त झाली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येऊन योजना सन २००० मध्ये कार्यान्वित झाली.

यानंतर सन २००५ ते सन २००९ या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत पाणी पुरविण्यासाठी "उचलण्यात आलेले पाणी" व "प्रत्यक्ष पुरविण्यात आलेले पाणी" यातील तफावत ही पाण्याच्या गळतीमुळे झाल्याचे व त्यासाठी रु. १५.५६ कोटी महसूली घट झाल्याचा आक्षेप लेखा परिक्षणात घेण्यात आला होता. त्याबाबतचे स्पष्टीकरण कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत देण्यात आले व आक्षेप निकाली निघाला.

(२) व (३) शिंगणापूर योजनेमध्ये झालेल्या ४४ ठिकाणच्या गळत्या बंद करण्यात आल्या आहेत. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून वारंवार गळती होण्याच्या ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात येत असून आतापर्यंत ८२३३ मीटर लांबीची पाईपलाईन टाकून झाली असून उर्वरित २५०० मीटर लांबीची पाईपलाईन मे, २०१६ पर्यंत महानगरपालिकेमार्फत टाकण्यात येणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**करडे (ता.शिरूर, जि.पुणे) गावातील व परिसरातील गुंतवणूकदारांची  
कौशल इन्व्हेस्टमेंट कंपनीने फसवणूक केल्याबाबत**

(११) \* ४३५९३ श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) करडे (ता.शिरूर, जि.पुणे) या गावातील व परिसरातील गुंतवणूकदारांच्या सुमारे ९ कोटी ३२ लाख रुपयांच्या ठेवी कौशल इन्व्हेस्टमेंट या बनावट कंपनीने बुडविल्याचे दिनांक २० ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बनावट कंपनीच्या मालकाला अटक करून ३ कोटी ७ लाख रुपयांची रक्कम एसीबीने जप्त करून शासकीय कोषागारात जमा केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उर्वरित रक्कम जप्त करण्याबाबत तसेच गुंतवणूकदारांच्या रकमा परत करण्याबाबत शासनस्तरावरून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलीस स्टेशन, जि. पुणे येथे गु.र.क्र.२५०/२०१५, भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ३४ सह महाराष्ट्र ठेविदारांचे हित संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ आरोपीपैकी १ आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून फसवणूक केलेल्या एकूण रु. ९,३२,९०,०००/- पैकी

रु. ३,१७,५७,०७३/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी रु ३,०७,००,०००/- एवढी रोख रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे. उर्वरित मालमत्तेबाबत कार्यवाही चालू आहे.

महाराष्ट्र ठेविदारांचे हित संरक्षण अधिनियम, १९९९ चे कलम ४ अन्वये कारवाई करणेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांनी उपविभागीय अधिकारी, शिरूर, पुणे यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**खेड (जि. रत्नागिरी) येथील नगरपालिकेस घनकचरा  
प्रकल्पाला जागा उपलब्ध करून देण्याबाबत**

(१२) \* ५२२७७ श्री.संजय कदम (दापोली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खेड (जि. रत्नागिरी) येथील नगरपालिकेस घनकचरा प्रकल्पाला जागा मिळत नसल्याने हा प्रकल्प गत अनेक वर्षे अपूर्णवस्थेत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या, निधी मंजूर असूनही मात्र केवळ जागेअभावी उक्त कचरा प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रतिदिनी निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याकरिता सदर प्रकल्पासाठी त्वरित जागा मिळावी यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) खेड (जि. रत्नागिरी) येथील सद्यःस्थितीत वापरण्यात येणाऱ्या जागेव्यतिरिक्त अन्यत्र जागी घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाटीसाठी जिल्हास्तरीय घनकचरा व्यवस्थापन समितीने पाहणी करून मान्यता दिलेल्या जागांवर स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे जागा निश्चिती अद्यापपावेतो झाली नाही, हे खरे आहे.



- (३) सदयःस्थितीत प्रतिदिनी गोळा होणाऱ्या सुमारे ७ टन कचऱ्यापैकी २.५ टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करून तो बायोगॅस प्रकल्पासाठी वापरण्यात येतो. उर्वरित कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती, अविघटनशिल कचऱ्याची बाजारात विहित पध्दतीने विक्री व उर्वरित कचऱ्याचे पुर्नचक्रिकरण / पुर्नवापर करण्याबाबतच्या सूचना मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. कचरा विल्हेवाटीसाठीच्या अन्य जागेबाबत मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना सूचित करण्यात आले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पुणे मेट्रोप्रकल्पाचा पहिल्या टप्प्यातील आराखडा ४ महिन्यांपासून  
केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याबाबत**

(१३) \* ५३२४१ श्री.राहूल कुल (दौंड), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिल्या टप्प्यातील आराखडा गत ४ महिन्यांपासून केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र शासनाने केवळ दहा कोटी रुपयांची तरतूद केली असून ५०० कोटी रुपयांची तरतूद करून प्रकल्प मार्गी लावण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु होण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१), (२), (३) व (४) पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी या मार्गिकास दिनांक २९/१०/२०१३ रोजी राज्य शासनाने मान्यता दिली असून केंद्र शासनाने दिनांक ११/०२/२०१४ रोजी तत्वतः मान्यता दिली आहे.

सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था तसेच अनेक नागरिकांनी दाखल केलेल्या सुचना व हरकती अनुषंगाने अभ्यास करून वनाज ते रामवाडी मार्गिकेत किंचित बदल करून दिल्ली मेट्रो महामंडळाने नोव्हेंबर, २०१५ दरावर आधारीत सादर केलेला सुधारीत सविस्तर प्रकल्प अहवाल दिनांक ०७/१२/२०१५ रोजी केंद्र शासनास मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

सदर प्रकल्पासाठी सन २०१५-१६ साठी राज्य शासनाने रु.१० कोटी इतकी तरतूद केली आहे. सदर प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर केंद्रशासन व राज्यशासन यांच्यामार्फत सदर प्रकल्पातील हिस्सा तसेच बाह्य कर्ज सहाय्य घेऊन त्यामधून प्रकल्पाचे काम करण्याचे नियोजित आहे.

### भिवंडी शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतीबाबत

(१४) \* ४४०८८ श्री.संजय पोटनीस (कलिना), श्री.सुनिल शिंदे (वरळी) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भिवंडी शहरात बेग मॅन्शन इमारतीच्या अपघातानंतर भिवंडी पालिका क्षेत्रात सुमारे ७८४ अनधिकृत धोकादायक इमारती असून, त्यातील ३७५ इमारती या लोडबेअरिंगद्वारे प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, नगररचना विभागातील अधिकारी, सर्व्हेअर यांच्याशी संगनमत करून बांधकाम केल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अनधिकृत बांधकाम व धोकादायक इमारतीबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्याअनुषंगाने शासनामार्फत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण १२७० धोकादायक इमारतींची संख्या असून त्यापैकी अतिधोकादायक इमारतींची संख्या ३६६ आहे.

सन २०१५ च्या पावसाळ्यापूर्वीस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम २६५ (अ) व ३९८ (अ) नुसार इमारतीचे बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र सादर करणेबाबत आणि कलम २६४, २६८ व ४७८ (१) अन्वये अतिधोकादायक इमारत रिक्त करण्याबाबत नोटिस देण्यात आल्या आहेत.

अतिधोकादायक घरातील वापर बंद करण्याकरिता व रिकामे करण्याकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६८(५) अन्वये स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून निदेश दिले आहेत.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेत असलेल्या अनधिकृत व धोकादायक इमारती संदर्भात शासनाने खालीलप्रमाणे उपाययोजना केल्या आहेत-

(अ) दिनांक २३.०२.२०१६ च्या शासन निर्णयान्वये भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर उपायुक्त (अतिक्रमण) या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तसेच शासनाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेने कंत्राटी पध्दतीने १५ पदे भरण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

(ब) संबंधित मिळकत धारकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २५६ व ३९८ नुसार स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत निर्देश देण्यात येतात.

(क) तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६४,२६८ व ४७८ (१) अन्वये अतिधोकादायक इमारत रिक्त करण्याबाबत नोटीस देण्यात येतात.

(ड) शासन परिपत्रक दिनांक ०५.११.२०१५ अन्वये जुन्या/ मोडकळीस आलेल्या इमारतीबाबत पावसाळ्यापूर्वी करावयाची कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

(इ) मुंबई महानगर प्रदेशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ३० वर्षा पूर्वीच्या इमारतींना दरवर्षी पावसाळ्याअगोदर सरंचनात्मक लेखा परिक्षण करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पूर्णा (जि.परभणी) नगरपालिकेत दलित वस्ती विकास  
निधीचा अपहार झाल्याबाबत**

(१५) \* ४०३९९ श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पूर्णा नगरपालिकेच्या (जि.परभणी) हद्दीतील दलित वस्तीत विकासकामे करण्यासाठी शासनाने मंजूर केलेला ४ कोटी ४३ लाख ९४ हजार रुपये निधीचा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी दलित वस्तीतील विविध योजनांच्या माध्यमातून झालेली कामे नव्याने दाखवून अपहार केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी दिनांक २० डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास जिल्हा नगरपरिषद प्रशासन अधिकारी यांच्याकडे चौकशी केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अधिकाऱ्यांने नगरपालिकेने दाखविलेल्या ९ कामांपैकी ८ कामे जुनीच असून १ काम दलित वस्ती बाहेरचे असल्याचे निष्पन्न झाले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१), (२), (३) व (४)

- नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये रु. २ कोटी ४३ लक्ष ९४ हजार इतका निधी पूर्णा नगरपरिषदेस जिल्हास्तर समितीकडून वितरीत करण्यात आलेला आहे.
- या निधीतून हाती घ्यावयाच्या कामासंदर्भात पूर्णा नगरपरिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला.
- यासंदर्भात पूर्वी विविध योजनेत झालेली जूनी कामे पुन्हा प्रस्तावित केली असल्याची तक्रार जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे प्राप्त झाली.
- त्यामुळे सदर प्रकरणी चौकशी करण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी यांना कळविण्यात आले आहे.

- सदर चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास अद्याप प्राप्त झालेला नाही.
- तक्रार अर्जातील कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली नाही.
- तसेच सदर निधीचा अद्याप विनियोग झालेला नसल्याने मुख्याधिकारी व नगराध्यक्ष पूर्णा नगरपरिषद यांनी निधीचा अपहार केला असे म्हणता येत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
मुंबई.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव  
महाराष्ट्र विधानसभा

---

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर  
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.